CIN: L67120MH1979PLC022039

26<sup>th</sup> October 2021

To, BSE Limited, Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, PJ Tower, Dalal Street, Mumbai - 400 001

**Script Code: 503696** 

Respected Sir/Madam,

<u>Sub: Cuttings of Newspaper Advertisement of Extract of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30<sup>th</sup> September, 2021.</u>

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have published the Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th September, 2021 which has appeared in "The Free Press Journal" all over India edition and "Navshakti" Mumbai edition on 26<sup>th</sup> October, 2021.

The cuttings of the Newspaper Advertisements are enclosed herewith for your record.

Thanking you,

Yours Faithfully,

For Shreenath Investments Co. Limited

Vikas Mapara Managing Director DIN: 00211580

Place: Mumbai

SYMBOLIC POSSESSION NOTICE Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No- B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate,

A housing loan facility was granted pursuant to a loan agreement entered into between ICICI Bank Limited ("Secured Creditor, which term shall include its successors and assigns) and the borrower & co-borrower, mentioned below ("Borrower(s)", which term shall include his/ its/ their respective [successors, assigns, heirs]. The undersigned being the authorized officer of the Secured Creditor ("Authorized Officer") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, ('Rules'') has issued demand notices under Section 13(2) of the Act calling upon the borrowers / co borrowers mentioned below to repay the amount payable pursuant to the loan agreement and as specifically mentioned in the said respective demand notices within 60 days from the date of receipt of

The borrowers / co-borrower, having failed and neglected to repay the amount as claimed in the said demand notices, a notice is hereby given to the borrowers / co-borrowers and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the Act read with Rule 8 of the Rules. The details including date of symbolic possession of the properties are as mentioned below

Sr. No.		Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Hansaraj Jalindar Nikam & Rupali Hansaraj Nikam - LBSLI00000350542	Grampanchayat Milkat No. 417, CS No. 139, App- Nagewadi, Tal- Khanapur, Maharashtra, Sangli- 415311/ October 21, 2021	June 25, 2021 Rs. 3,06,623.00/-	Sangli

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: October 26, 2021 **Authorized Officer** Place: Sangli

#### इाडयन बैक Indian Bank ALLAHABAD

ULHAS NAGAR EAST BRANCH: Shop No. 11 & 12, Shree Krishna Sardha Towers, Lal Chakki Ulhas Nagar, ra-421 004**. • Phone No.** (0251) 0251-2586258 • **E-mail :** neweraschool@indianbank.

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY(IES) auction Sale Notice for sale of immovable Assets under the Securitisation and Reconstruction of financial Assets an nforcement of security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the security Interest (Enforcement) Rules, 2002 NOTICE is hereby given to the PUBLIC IN GENERAL and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property Mortgaged / charged to the secured creditor, the Symbolic possession of which has been taken by the Authorized officer of INDIAN RANK Ulhasnagar Fast Branch. Secured Creditor, will be sold on "As is where is". "As is what is" and "Whatever there is" on 29.11.202 or recovery of ₹ 40,93,029/- (Rs. Forty Lakhs Ninety Three Thousand Twenty Nine Only as on 15.10.2021 ) due to the INDIAN BANK Jlhasnagar East Branch, Secured creditor, from Borrower: M/s. Guru Traders, Prop. Sunny Rajesh Talreja, Shop No 3, Rukmani Palac

Behind Jhulelal Mandir Ulhasnagar Thane 421 001. The specific details of the property intended to be brought to sale through e-auction mode are enumerated below  $\circ$ 

Sr. No		Encumbrances on the property	Price	EMD Amount (In₹)	Incremental	Date & Time of e-auction	Property ID No
1	Flat No. 404, 2 BHK, 4th Floor, B Wing area admeasuring 632 Sq. Ft. Carpet at Sai Sansar Height, Varap Vill, KDMC Limits, Taluka Kalyan, Dist. Thane-421 103.		34,11,000/-	3,41,000/-	<b>₹</b> 1000/-	29.11.2021 11.00 a. m.	IDIB0000N0124

Bidders are advised to visit the website (www.mstcecommerce.com) of our e-auction service provider MSTC Ltd. to participate in Online bid. For technical assistance please call MSTC HELPDESK No. 033-22901004 and other Helpline Numbers available in Service Provider help desk. For registration status with MSTC Ltd., Please contact ibapiop@mstcecommerce.com and for EMD status please contac bapifin@mstcecommerce.com.

For Property details and photograph of the property and auction terms and conditions please visit https://ibapi.in and for clarifications related t his portal, Please contact help line number 18001025026 and 011-41106131.

Bidders are advised to use Property ID number mentioned above while searching for the property in the website with https://ibapi.in an

Date: 15.10.2021 Authorized Office For Indian Bank Place : Mumbai.

### SHREENATH INVESTMENT COMPANY LIMITED

CIN No.: L67120MH1979PLC022039

Regd. office: 801-802, Dalamal Towers, Nariman Point, Mumbai-400 021
Tel No.: 022-66381800 / 49490800 Email Id: sici2889@gmail.com , Website: www.shreenathinvestment.in Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter / Half Year ended 30th September, 2021

	_					·	(Rs. in Lakhs)
Sr	Particulars	(	QUARTER E	NDED	Half Yea	r ended	YEAR ENDED
No.	i ditibulata	30/09/2021	30/06/2021	30/09/2020	30/09/2021	30/09/2020	31/03/2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from operations	-	-	-	-	-	-
2.	Net profit from ordinary activities before tax	9.16	2.73	215.21	11.90	228.06	237.66
3.	Net profit from ordinary activities after tax	5.61	8.92	209.48	14.53	221.66	217.74
4.	Total Comprehensive Income (after tax)	2,829.43	852.87	725.20	3,682.30	976.78	3,671.05
5.	Equity Share Capital	25.00	25.00	25.00	25.00	25.00	25.00
6.	Reserves (excluding Revaluation reserves as shown in the Audited Balance Sheet of						
	the Previous Year)	NA	NA.	NA	NA	NA	6,146.98
7.	Earnings per share (of Rs. 10/- each):						
	(a) Basic	2.24	3.57	83.79	5.81	88.66	87.09
	(b) Diluted	2.24	3.57	83.79	5.81	88.66	87.09

1: The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results for the quarter / half year ended September 30, 2021, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015.

The full format of Standalone Unaudited Financial Results for the Quarter / Half Year ended September 30, 2021 is available on the stock Exchange Websites, www.bseindia.com and on the company's website www.shreenathinvestment.in.

For Shreenath Investment Company Limited

Place: Mumbai Date: October 25, 2021

Donartmont

Vikas H Mapara Managing Director (DIN No. : 00211580)



### **E-PROCUREMENT TENDER NOTICE**

No. Dy.Ch.E./CPD/Advt./737/AE-05 Dated 25.10.2021 Office of D.M.C. (Control Purchase Department) Byoulla

Department	Office of D.M.C. (Central Purchase Department), Byculla (West), Mumbai-400011					
Section	Dy. Ch. Eng. (M&E) C.P.D.					
Bid No. (RFx No.)	Subject					
7200014994	SITC of Thulium Fiber Laser System (1 no.) alongwith standard accessories with 3 years warranty and 5 years CMC for LTMG Hospital.  Tender No. Dy.Ch. Eng./CPI)/88/A.E-05 of 2021-2022					
7200014993	SITC of Low Temperature H2O2 Gas Sterilizer (1 no.) alongwith standard accessories with 3 years warranty and 5 years CMC for LTMG Hospital.  Tender no. Dy.Ch. Eng./CPD/ 89/A.E-05 of 2021-2022					
7200009784	SITC of Automated Tissue Processor (1 no.) alongwith standard accessories with 3 years warranty and 5 years CMC for various MCGM Hospitals.  Tender no. Dy.Ch. Eng./CPD/82/A.E-06 of 2021-2022					
7200015172	SITC of Video Electroencephalography machine (32 Channel) and Electrmyography (4 Channel) with Evoked Potential & Nerve Conduction Velocity alongwith standard accessories with 3 years warranty and 5 years CMC for pediatric department at Neuro Rehabilation Centre.  Tender no. Dy.Ch.Eng./CPD/90/A.E-05 of 2021-2022					
Tender Start Date	From 26.10.2021 16:00 hrs. To 26.11.2021 16:00 hrs.  *Tenderers shall note that any corrigendum issued regarding this tender notice will be published on the MCGM portal only. No corrigendum will be published in the local newspapers.					
Pre-bid Meeting Date	11.11.2021 at 15:00 hrs.  Pre-bid meetings will be held at Conference Hall near A.M.C.'s office, 2nd Floor, Municipal Head Office Annex Building, Municipal SabhagruhMarg, Mumbai-400 001.					
Website	http://portal.mcgm.gov.in					
Contact Person Name : a) Office No. b) Email Id	Mr. Babasaheb Kumbhar [Assistant Engineer-05] CPD Mr. Vinayak Nilpatrewar [Assistant Engineer-06] CPD. (022) 23083 161 Ext No. 207 ae05.cpd@mcgm.gov.in, ae06.cpd@mcgm.gov.in					
1						

The Municipal Commissioner reserves the right to reject all or any of the

Let's together and make Mumbai Malaria free

e-Tender(s) without assigning any reason at any stage.

PRO/1382/ADV/2021-22

By Order of the Commissioner of Municipal **Corporation of Greater Mumbai** 

Dy.Ch. Engineer (M&E) C.P.D.

**PUBLIC NOTICE** TAKE NOTICE THAT, I am investigating the unencumbered right, title and interest or behalf of my clients who have agreed to purchase a residential flat from the owners MRS. VINITA ACHUTA KAMATH and MRS. SABITA ROY CHOWDHURY, who are the

SHAILESH B. SHAH

Advocate High Court

01.12.2021

Registration No. MAH/644/1988.

co-owners of Flat No. 20, Fourth floor, Mercantile Bank Employees Silver Jubileo

C.H.S. Limited, Paradise Apartments, Amboli, Andheri (West), Mumbai 400 058, admeasuring about 605 Square Feet Carpet area, together with Five fully paid up

shares of Rs. 50/- each, bearing Share Certificate No-4, having Distinctive numbers

from 011 to 015, Dated. 30th June, 1976, and the building consisting of Ground plus

Four upper floors, without lift, and the building is constructed in the year 1997, situated on the land bearing C.T.S. No: 386, of Revenue Village: Ambivali, Taluka: Andher

The said flat was formally owned by MR. MUDDUP LINGAITH JAGANATH, and he

had been directly allotted original share certificate by the society, and except original

share certificate there is no other registered document, who has expired on 14th November, 2005, at Mumbai, Maharashtra, without making any Will or Testamentary declaration, and based upon the documents submitted by wife, one son and two daughters, the said flat was transferred in the name of wife MRS. M.J. AHALYA. Late on son MR. SHAILESH JAGANATH MUDDUP, being son, out of total 4 legal heirs, has expired on 28th November, 2010, at Andheri, Mumbai, who died without making any Will or Testamentary declaration. Thereafter MRS. M.J. AHALYA, has also expired or 2nd October, 2018, at Mumbai, without making any Will or Testamentary declaration and based upon the documents submitted by the existing owners they have became the new members of the said society and the said flat w.e.f. 29th September, 2019. All persons having or claiming any right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said flat or any part thereof by way of sale, gift

lease, lien, release, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise

howsoever and/or against the owners are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at his office at Shop No. 17, Ground floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road,

Andheri (West), Mumbai-400 058, within 14 days from the date of publication of this

notice failing which, the claims etc. if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned, and the transaction between the owners and my

THE NATIONAL CO-OP. BANK LIMITED

Regd. Office: 214,Raheja Centre, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021.

Email address: recovery@ncbmumbai.com Phone no. (022) 27458628

NOTICE OF AUCTION SALE

Sale by Public Auction under Securitization and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act, 2002 and the Rules made there under, of the

Umesh Sav & Mrs. Rubeedevi Rakesh Sav in favour of the "The National Co-op. Bank

Ltd; as a security for the advances granted to Mr. Rakesh Umesh Sav & Mrs. Rubeedev Rakesh Sav for the recovery of Rs. 13,18,370.00 Lakhs (Rupees Thirteen Lakhs Eighteer

Thousand Three Hundred Seventy Only) as on 30.09.2021 together with further interest w.e.f. 01.10.2021 and the cost, charges and expenses, till recovery of entire loan dues The Bank is having physical possession of the said secured asset.

Name & Addresses of the Borrowers & Guarantors: MR. RAKESH UMESH SAV & MRS. RUBEEDEVI RAKESH SAV Address: A 303, Laxmipuram co-op Housing Society

Ltd, Beside Shree Ram Talkles, Khade Golavli, Vitthalwadi, Kalyan (East) PIN-421306 Guarantor: 1) MR.JOTIBHA M. KAMBLE -Address: Vitthal Babu Apt; Flat No-306

2) Guarantor : Mr.Balendra Ramakant Mishra, Address : Anil Pawshe Chawl, Shop No-1 F cabin Road, Near old Vitthal Mandir, Katemanivali, Kalyan(East), PIN 421306; 3) Guarantor : Mr.Jitendra Ramakant Mishra; Address: Flat No-20, 4th floor, Amravat

Apt, Opposite Saket Bunglow, Saket Nagar, Chichpada, Kalyan(East), PIN- 421306.

Place of Auction: The National Co-op. Bank Ltd.,\_ Plot No..8-C, Sector -13, 1<sup>st</sup> Floor, Khanda Colony. New Panyel (West). Navi Mumbai -410 206. Telephone No.022 -27458628

The Bid form and the terms and conditions of the sale can be obtained from Bank's

Recovery dept. office situated at Plot No..8-C. Sector -13, 1st Floor, Khanda Colony, Nev Panvel (West), Navi Mumbai -410 206. on any working days between 11.00 a.m. and

2. The Bidder will have to participate in person for the bid on the day of auction and the Bid

Rs.13.60

Lakhs

Reserve Price EMD (Rs. in Date and Time Date and Time (Rs. in Lakhs) Thousands) of Inspection of Auction

Rs.1.36 23.11.2021

11:00 a.m. to

4:00 p.m.

Lakhs

elow mentioned property (secured asset) mortgaged by property owner Mr. Rakesh

clients for the purchase of said flat shall be completed.

Place · Mumbai

Date : 26th October, 2021.

Description of Property

Flat No-303, A-Wing, 3rd floor,

Laxmi Puram CHS. LTD;

Ram Talkies, Vitthalwadi Kalyan (East), Pin 421306

TERMS AND CONDITIONS:-

mentioned above.

Adm.340 sq.ft BUA.

onlavali, behind Shree

Vitthal Nagar, Chinchpada, Kalyan (East), PIN- 421306

(hereinafter referred to as "the said flat").

SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED SHRIRAM CIN: L65991MH1994PLC079874 Regd.Off.: 1006, 10th Floor, Mead

Regd.Off.: 1006, 10th Floor, Meadows, Sahar Plaza, Andheri Kurla Road,

Mutual Fund J. B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059. Email ID: srmf@shriramamc.in, Website: www.shriramamc.in

**EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

				(Rupees in Lakhs)
SI. No.	Particulars	Quarter ended 30/09/2021	Half Year ended 30/09/2021	Quarter ended 30/09/2020
1	Total Income from Operations	150.43	279.08	99.01
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	24.17	36.38	(35.68)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	24.17	36.38	(35.68)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	19.54	25.75	(35.68)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	19.22	25.43	(35.68)
6	Equity Share Capital	600.00	600.00	600.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	0.32	0.42	(0.59)
	2. Diluted:	0.32	0.42	(0.59)

Note: The above is an extract of the detailed Unaudited Financial Results for the Quarter and Half year Ended September 30, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Half year Ended Unaudited Financial Results are available on the website of BSE Limited www.bseindia.com and on the Company's website www.shriramamc.in

> By Order of the Board of Directors FOR SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

AKHILESH KUMAR SINGH MANAGING DIRECTOR (DIN No. 00421577)

Place: Kolkata Date: October 25, 2021

Notice under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act)

in sealed envelope along with EMD mentioned here-in-above by way of RTGS/NEFT or Pay order/Demand Draft of any Nationalized or Scheduled Bank drawn in favour of The National Co-op. Bank Limited payable at Murnbai, should reach to the Authorized Officer at The National Co-op. Bank Ltd., Recovery dept. office situated at Plot No..8-C, Sector -13, 1st Floor, Khanda Colony, New Panvel (West), Navi Mumbai -410 206 before **5.00 p.m. on or** before 30.11.2021. The Bid without EMD and/or below the Reserve Price will not be entertained. The sealed envelopes of Bid will be opened at the place and time of the auction

Any person participating in the Bidding process on behalf of another person or a Corpora Entity must produce a written authority/Board Resolution granted by the bidder in his/her favour. 4. The Bidder will have to submit self attested photo copy of KYC documents like Pan Card, proof of residence and one Pass Port size photograph along with the Bid and shall submi originals for verification at the time of auction.

5. The sale of property will be strictly on \*AS IS WHERE IS BASIS AND AS IS WHAT IS BASIS" and the intending bidders may make their own enquiries as regards any claim, charges, taxes, levies, dues and/or any other liability accrued against the property, if any and the same shall be borne by the successful bidder. The present accrued liabilities on the roperty are not known to the Bank.

The bidding in the auction process will start from the highest Bid Amount received by the

authorized Officer and thereafter bidder will be allowed to enhance Bid by minimum of Rs.20,000/- (Rupees Twenty Thousand only). 7. The successful bidder will have to pay 25% of the bid amount (Inclusive of EMD)

immediately upon acceptance of his Bid i.e. on the same day or not later than 5.00 p.m. of the next working day and balance amount within 15 days from the date of Auction. 8. In case of successful bidder fails to pay the 25% of the bid amount as mentioned in clause (7) above, the earnest money deposited by him shall be forfeited and the sale shall be

treated as cancelled. Similarly, Rank shall forfeit the 25% of the hid amount if the hidder fails to pay the balance 75% amount within 15 days from the date of Confirmation of sale. On confirmation of sale, pursuant to compliance of the terms of the payment, the Authorized Officer will issue Certificate of Sale in favour of the successful Bidder as per Security Interest (Enforcement) Rules 2002 and the successful Bidder will bear all taxes stamp duty, Registration fees, and incidental expenses for getting the Sale Certificate registere in the name of successful bidder. The Authorized Officer will hand over the possession of the subject property only on receipt of the entire bid amount.

10. The Authorized Officer reserves the right to accept or reject any offer/bid or postponcancel the auction without assigning any reason and also to modify the terms and condition 11 The intending bidders can contact the Authorized Officer Mr. Vijaykumar B. Shimni

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

The Borrower/Mortgagor/guarantors and all other concerned parties are hereby notified tha as per the provisions of Sub Section 8 of Section 13 of SARFAESI Act, they are entitled to redeem the securities by paying the outstanding dues, costs, charges and expenses, at any time before the sale is conducted, falling which the property will be auctioned/sold and the palance dues in case of short fall, if any, will be recovered with interest and cost.

Attached to: The National Co-on, Bank Ltd. Date: 25.10.2021 Note: Authorized Officer may in his discretion adjourn the sale for a period not excee seven days in which case no fresh proclamation is necessary

	N	Destinates of Market and	D-4- 01	0.4.4
S. No.	Name of Borrower(s) (A)	Particulars of Mortgaged property/ (ies) (B)	Date Of NPA (C)	Outstanding Amount (Rs.) (D)
1.	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO 03, WING K, 1ST FLOOR,	26.06.2021	
	HHLVSH00295154 1. PK VENUGOPALA PANICKER	BUILDING NO 6, SIDDHIVINAYAK GARIMA, SURVEY NO 30/0,		Twenty Five Lakh Eighty Five Thousand Three
	2. SHAILAJA VENUGOPALA PANICKER	VILLAGE KOYNAVELE, TALOJA, PANVEL- 410206, MAHARASHTRA		Hundred Ninety Three and Paise Eighty Eight Only) as on 26.06.2021
2.	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00356948 1. NARENDRA R BHILARE 2. NETRA NARENDRA BHILARE	FLAT - 717, BLDG. NO. B2, XRBIA VANGANI , KHADYACHA PADA TARFE KARJAT, RAIGARH - 410101, MAHARASHTRA	26.06.2021	Rs. 8,63,668.14/- (Rupees Eight Lakh Sixty Three Thousand Six Hundred Sixty Eight and Paise Fourteen Only) as on 26.06.2021
3.	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00363311 1. RANJAN GOPAL PATADE 2. SUNITA SUDHIR WAGHMARE	FLAT NO 511, BLDG NO C3, XRBIA VANGANI, KHADYACHA PADA TARFE KARJAT, RAIGARH - 410101, MAHARASHTRA	26.06.2021	Rs. 8,22,020.14/- (Rupees Eight Lakh Twenty Two Thousand Twenty and Palse Fourteen Only) as on 26.06.2021
4.	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00380610 1. SHANKAR VITHAL MULIK 2. SUNITA SHANKAR MULIK	FLAT NO 202, 2ND FLOOR, BULD NO E2 XRBIA VANGANI, KHADYACHA PADA TARFE, VANGNI, RAIGARH - 410101, MAHARASHTRA	28.06.2021	Rs. 11,47,820.72/- (Rupees Eleven Lakh Forty Seven Thousand Eight Hundred Twenty and Paise Seventy Two Only) as on 28.06.2021
5.	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00383675 1. SAJIDA TAHIR QURESHI 2. MOHDTAHIR REHMAN QURESHI	FLAT NO - 013, GR FLOOR, BLDG NO. F2, XRBIA WANGANI, KHADYACHAPDA RAIGARH, RAIGARH - 410101, MAHARASHTRA	26.06.2021	Rs. 12,62,151.92/- (Rupee: Twelve Lakh Sixty Two Thousand One Hundred Fifty One and Paise Ninety Two Only) as on 26.06.2021
6.	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00394916 1. SAKHARAM TUKARAM KAMBLE 2. ANITA SAKHARAM KAMBLE	FLAT NO. 312, 3RD FLOOR, BUILDING JS, XRBIA VANGANI, VILLAGE KHADYACHA PADA, VANGANI, RAIGARH - 410101, MAHARASHTRA	26.06.2021	Rs. 9,01,682.31/- (Rupees Nine Lakh One Thousand Six Hundred Eighty Two and Paise Thirty One Only) as on 26.06.2021
7.	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00402927 1. SANDEEP VISHNU PADGAL 2. JYOTI JALINDAR BHOJ	FLAT NO. 401, 4TH FLOOR, BUILDING NO. B4, ARIHANT ARSHIYA, VILLAGE DAHIVALI, TAL. PANVEL, DIST. RAIGARH - 410201, MAHARASHTRA	26.06.2021	Rs. 25,88,128.94/- (Rupee: Twenty Five Lakh Eighty Eight Thousand One Hundred Twenty Eight and Paise Ninety Four Only) as on 26.06.2021
8.	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00404750 1. KIRTY SAMEER PAWAR 2. SAMEER HARIBHAU PAWAR	FLAT NO. 304, BLD NO 5, L WING, SIDDHIVINAYAK MAHIMA, SURVEY NO. 32/9A 32/9B AT VILLAGE KOYNAVELE GHOTCAMP TALOJA TAL PANVEL, RAIGAD, PANVEL- 410206, MAHARASHTRA	26.06.2021	Rs. 18,98,060.39/- (Rupeet Eighteen Lakh Ninety Eight Thousand Sixty and Paise Thirty Nine Only) as on 26.06.2021
9.	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00405584 1. SHRINARAYAN RAMNATH GOND 2. REENA DEVI	FLAT NO 503 ON 5TH FLOOR, BUILDING NAME G6, XRBIA VANGNI, KHADAYACHA PADA, VANGNI, RAIGARH - 410101, MAHARASHTRA	28.06.2021	Rs. 6,57,269.41/- (Rupees Six Lakh Fifty Seven Thousand Two Hundred Sixty Nine and Paise Fort One Only) as on 28.06.2021
10.	LOAN ACCOUNT NO. HHLVSH00411999 1. VIKAS CHANDRAKANT LIHINAR 2. AKASHA CHANDRAKANT LIHINAR 3. INDUBAI CHANDRAKANT LIHINAR	FLAT NO. 002, GROUND FLOOR, BLDG NO 15, EAKADANTA SANKUL, PHASE 1, SURVEY NO. 27, HISSA NO. 2, VILLAGE KONDALE, PANVEL - 410206, MAHARASHTRA	26.06.2021	Rs. 14,98,590.98/- (Rupee: Fourteen Lakh Ninety Eight Thousand Five Hundred Ninety and Paise Ninety Eight Only) as on 26.06.2021

of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has bee fied by the Company as Non-Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets class

issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities toward the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Company in law.

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the se cured asset within aforesaid legally prescri frame, Borrower may not be entitled to redeem the property.

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the otice, without prior written consent of secured credito

For INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

Place: PANVEL/MUMBAI/NAVI MUMBAI/RAIGARH/PUNE

**Authorized Officer** 



GROWTH & SECURITIES LTD.

Registered Office: 201, Viraj Tower, W.E.Highway, Andheri(E), Mumbai- 400069, Maharashtra, India

Tel.: +91 22 39548500 / 407515151 FAX: +91 22 40751535 / 39548600 Email: info@inventuregrowth.com EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2021

	•	•	•		•			(₹ in lacs)
		STANE	ALONE		CONSOLIDATED			
l		uarter Ende	d	Year Ended	(	Quarter Ende	ed	Year Ended
Particulars	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	31.03.2021	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	31.03.2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1 Total Income	924	984	813	3,139	1,083	1,370	1,066	4,063
2 Net Profit/(Loss) for the period								
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	264	208	331	1,114	408	547	551	1,801
3 Net Profit/(Loss) for the period before Tax								
(after Exceptional and/or Extraordinary items)	264	208	331	1,114	458	547	551	1,801
4 Net Profit/(Loss) for the period after Tax								
(after Exceptional and/or Extraordinary items)	231	148	253	768	370	402	416	1,246
5 Total Comprehensive Income for the period								
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)								
and Other Comprehensive Income (after tax)]	196	151	247	783	371	428	479	1,379
6 Equity Share Capital	8400	8400	8400	8400	8400	8400	8400	8400
7 Earnings Per Share (of Rs. 10/- each)								
- Not Annualised								
1. Basic	0.03	0.02	0.03	0.09	0.04	0.05	0.05	0.15
2. Diluted	0.03	0.02	0.03	0.09	0.04	0.05	0.05	0.15

Note:

The above is an extract of the detailed format of quarterly results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com, www.nseindia.com) and the Company's Website, www.inventuregrowth.com

> On Behalf of the Board of Directors **Inventure Growth & Securities Limited** Sd/ Kanji B. Rita Managing Director DIN - 00727470

Place: Mumbai Date: 22.10.2021

### जाहिर सुचना

सफलचे अकोला येथील कार्यालय दि. ३१ जानेवारी २०२२ पासून नविन पत्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहे. तरी सफलच्या सर्व ग्राहक व हितचिंतक यांनी यांची नोंद घ्यावी.



*Olcici* Bank

नविन कार्यालयाचा पत्ताः सस्टेनेबल ॲग्रो-कमर्शिअल फायनान्स लि. दकान नंबर २. पहिला मजला, दहातोंडे काँम्प्लेक्स सिमरन हॉटेल जवळ, मंगरूळपीर रोड, कांरजा, जि. वाशिम पिन-४४४१०५.

यातद्वारे सूचना दिली जात आहे की मे. एरेट सिक्युरिटीज लिमिटेड (पूर्वीचे नाव-एसपीए सिक्युरिटीज लिमिटेड) SEBI रजिस्ट्रेशन क्र. IN-DP 501-2020 (सिडीएसएल डी. पी. आय. डी 58600), रजिस्टर्ड पत्ता–101**A**, 10वा मजला, मित्तल कोर्ट, नरिमन पॉईंट, मुंबई 400021 हे डीपोसिटरी पार्टीसिपंट (डी.पी.) चा सि.डी.एस.एल. चा परवाना सरेंडर

# The spirit of Mumbal is now 93 years old!



www.freepressjournal.in

### सांकेतिक कब्जा सूचना

**शाखा कार्यालय:** आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १ प्लॉट क्र-बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट,

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसी बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करन सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना मागणी सूचना जारी केलेली आहे. कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरहू अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरहू नियमावलीच्या नियम ८ अन्वयं त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह

अ. क्र.	कर्जदारा चे नाव/कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	शाखेचे नाव
	सदाशिव अन्नाप्पा पुजारी आणि कविता सदाशिव पुजारी– एलबीएसएलआय००००११८३२४०	२०२१	जून २५, २०२१/ रु. ४,०४,३१६.००/-	सांगर्ल
۲.	सुरेशकुमार सत्यनारायण सिंघानिया, शशिदेवी सुरेशकुमार सिंघानिया आणि हार्दिक सुरेशकुमार सिंघानिया– एलबीएसएलआय००००१८९७१६८	फ्लॅट क्र. ४ व ५, स्टील्ट तळ मजला, महालक्ष्मी नगर, बी विंग, आर.एस ६७३/बी२, प्लॉट क्र २०, बीग बझार, मॅग्डम कॉलनीसमोर, इचलकरंजी-४१६११५/ऑक्टोबर २०, २०२१	एप्रिल ०७, २०२१/ रु. ९,६१,९४०.००/-	सांगर्ल
₹.	गणेश रमेश चव्हाण आणि चंद्रकांत भिमराव सांळुखे- एलबीएसएलआय००००५११८६८६	फ्लॅट क्र. टीएफ २०३, ३रा मजला, समर्थ रेसिडेन्सी, खोत हॉस्पिटलजवळ, कवठे महाकाल, मिडल क्लास क्षेत्र प्लॉट क्र ३२ ३७, एस क्र.१५२४बी महाराष्ट्र, सांगली-४१६४०५/ऑक्टोबर २१, २०२१	जून ३०, २०२१/ रु. ११,७८,१००.००/-	सांगल
	मे. कॉटिनेटल कॉट्रॅक्टर्स, सिमर सुबाश वाली, सुबाश गोपिनाथ वाली, कांचन वाली, मे. लक्ष्मण दूल्स प्रायव्हेट लिमिटेड, कांचन वाली - मे. लक्ष्मण दूल्स प्रायव्हेट लिमिटेड, कांचन वाली - मे. लक्ष्मण दूल्स प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक, सामिर सुबाश वाली - मे. लक्ष्मण दूल्स प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक, सामिर सुबाश वाली - मे. लक्ष्मण दूल्स प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक, में, च्हायनो नटस् ॲण्ड बोल्टस् प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक, में, च्हायनो नटस् ॲण्ड बोल्टस् प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक, में, च्हायनो नटस् ॲण्ड बोल्टस् प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक, सिर्म सुबाश वाली - मे. च्हायनो नटस् ऑण्ड बोल्टस् प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक, सामिर सुबाश वाली - मे. च्हायनो नटस् ऑण्ड बोल्टस् प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक, सामिर सुबाश वाली - मे. कांटिनेटल कॉट्रॅक्टर्स चे भागीदार, कांचन वाली - मे. कॉटिनेटल कॉट्रॅक्टर्स चे भागीदार, कांचन वाली - मे.	कार्यालय क्र.२०१, २रा मजला, ए-विंग, अरविंद चेंबर्स, अरविंद चेंबर्स ग्रीमायसेस सीएचएसएल, साई सर्व्हिस सेंटर, डब्ल्यू ई हायवे, सार्यिंडिया सोसायटी, सीटीएस क्र ३४८, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००६९/ऑक्टोबर २१, २०२१	मे ३०, २०२१/ ह. ५,१९,७३,०४७.००/-	मुंबई
	साक्षी चंद्रकांत जाधव, चंद्रकांत जाधव आणि सुर्यकांत प्रकाश जाधव- एलंबीएमयुएम००००५०७८१८३ सरला पप्पूराम मिस्त्री, सरला पप्पूराम मिस्ती- पप्पूराम मिस्त्री यांचे	पलॅट क्र. ५०७, ५वा मजला, साई गणेश इमारत ०२, हनुमान नगर सीएचएस एसआरए, टाटा कंपाऊंड, एस.व्ही.रोड, इरला ब्रिज, अंधेरी पश्चिम, महाराष्ट्र, मुंबई-४०००५८/ऑक्टोबर २१, २०२१ मिळकत १: युनीट क्र.सी/१७, १ला मजला, सी विंग, श्री बेलीराम इंडस्ट्रीअल इस्टेट ग्रीमायसेस सीएचएसएल, एसव्ही रोड, दहिसर पोलिस	जून १६, २०२१/ रु. ५५,५३,५९४.००/- मार्च २५, २०२१/	मुंबई
	सरता पञ्चाम मिला याच कायदेशीर वारस आणि नीलम पञ्चाम मिली -पञ्चाम मिली यांचे कायदेशीर वारस - एलबीएमयुएम००००३२८५७०४  सरता पञ्चाम मिली, सरता पञ्चाम मिली - पञ्चाम मिली यांचे	मिळकत १: युनीट क्र.सा/१७, १९॥ मजला, सा ावग, त्रा बलाराम इडस्ट्राअल इस्टट प्रामायसस साएचएसएस, एसव्हा राइ, दाहसर पालस स्टेशन, सीटीएस क्र.१५९४, १५९४/१ ते १९, सर्वे क्र.१२९/१सी, दिहंसर पूर्व, मुंबई-४०००६८. मिळकत १: युनीट क्र.सी/१८, १ला मजला, सी विंग, श्री बेलीराम इंडस्ट्रीअल इस्टेट प्रीमायसेस सीएचएसएल, एसव्ही रोड, दिहंसर पोलिस स्टेशन, सीटीएस क्र.१५९४, १५९४/१ ते १९, सर्वे क्र.१२/१सी, दिहंसर पूर्व, मुंबई-४०००६८/ऑक्टोबर २१, २०२१ फलॅंट क्र.११०३, ११वा मजला, लाया इमारत, सीटीएस क्र.७२४, विणा साझ कॉम्पलेक्स, ठाकर कॉम्पलेक्स, कॉदिवली पूर्व, मुंबई-	माच २५, २०२१/ ह. २,४०,५२,४५०.००/- मार्च २५, २०२१/	मुंबई मुंबई
	त्राता चनुराना निकास त्राता विकास प्रमुखा निकास वर्षा निकास वाचे कायदेशीर वारस आणि नीलम प्रप्यूषा मिस्री-पप्यूषा मिस्री यांचे कायदेशीर वारस-एलबीएमयुएम००००३२८५७०७ निकंज कामपानी, जोईस्टेर इन्फोसर्ल्हे ग्रा. लि., अनिकेत सातपुर्त रंगराव-	प्रति क्र. १, १२५, १९४, १९४, १०२१	रु. १,३५,५५,९२५.००/-	
	निकुज कामपाना, जाइस्टर इन्फासल्ड प्रा. लि., आनकत सातपुत रंगराव- जोईस्टेर इन्फोसिव्हीया प्रा. लि. यांचे संचालक, जोईस्टेर इन्फोसिडीया प्रा. ली., मिनेषा कामपानी, निकुज प्रबोध कामपानी-जोईस्टेर इन्फोसिडीया प्रा. लि. यांचे संचालक आणि निकुंज प्रबोध कामपानी- जोईस्टेर इन्फोसर्व्हे प्रा. लि. यांचे संचालक- एलबीएमयुएम००००३६२३३१९	मिळकत १) फ्लंट क्र. १२०५, १२ वा मजला, बा विग, बक्त ऑफ बडादा एम्प्लाइज चट्ठलखा को -ऑफ्टीट्र हाऊसिंग सीसायटी लि., सर्वे क्र.५६, हिस्सा क्र.०४, सीटीएस क्र.११३८, वामनराव सावंत रोड, गाव दिहसर, तालुका बोरिवली, दिहसर पूर्व, मुंबई-४०००६८. मिळकत २) फ्लंट क्र. १२०६, १२ वा मजला, बी विंग, बँक ऑफ बडोदा एम्प्लाईज चंट्रलेखा को -ऑफ्टेंट्र हाऊसिंग सोसायटी लि., सर्वे क्र.५६, हिस्सा क्र.०४, सीटीएस क्र.११३८, वामनराव सावंत रोड, गाव दिहसर, तालुका बोरिवली, दिहसर पूर्व, मुंबई-४०००६८. मिळकत ३) फ्लंट क्र. १२०७, १२ वा मजला, बी विंग, बँक ऑफ बडोदा एम्प्लाईज चंट्रलेखा को -ऑफ्टेंट्रिक हाऊसिंग सोसायटी लि., सर्वे क्र.५६, हिस्सा क्र.०४, सीटीएस क्र.११३८, वामनराव सावंत रोड, गाव दिहसर, तालुका बोरिवली, दिहसर पूर्व, मुंबई-४०००६८. मिळकत ४) फ्लंट क्र. १२०८, १२ वा मजला, बी विंग, बँक ऑफ बडोदा एम्प्लाईज चंट्रलेखा को -ऑफ्टेंटिक्ट हाऊसिंग सोसायटी लि., सर्वे क्र.५६, हिस्सा क्र.०४, सीटीएस क्र.११३८, वामनराव सावंत रोड, गाव दिहसर, तालुका बोरिवली, दिहसर पूर्व, मुंबई-४०००६८./ऑक्टोबर २१, २०२१	जून २३, २०२१/ ह. ३,९४,१४,१२१.००/-	मुंबई 
۹.	प्रिती राजेश वर्तक आणि राजेश यशवंत वर्तक– एलबीएमयुएम००००४९१०३९७	फ्लॅट क्र. के-१/३, १ला मजला,हिल्टन सीएचएसएल, श्री राम नगर, सीटीएस क्र.६, प्लॉट क्र.के, एसव्ही रोड, कोराकेंद्रजवळ, बोरिवली पश्चिम, महाराष्ट्र, मुंबई-४०००९२/ऑक्टोबर २१, २०२१	जून २३, २०२१/ रु. ८३,६८,३८१.००/-	मुंबई
१०.	कमलाकर के नलावडे आणि किरण कमलाकर नलावडे– एलबीएमयुएम००००२३६८४५९ आणि एलबीएमयुएम००००३२३०२६२	फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, ए विंग, गायत्री सीएचएसएल, डॉ. चारत सिंग रोड, अंधेरी कुर्ला रोड, चकाला, अंधेरी पूर्व, सीटीएस क्र.१०६, महाराष्ट्र, मुंबई–४०००९२/ऑक्टोबर २१, २०२१	जून २३, २०२१/ इ. ८५,८४,५७८.००/-	मुंबई
	नारायण रामअवतार जोशी आणि मिनाक्षी नारायण जोशी - एलबीएमयुएम००००५१७१२६१	फ्लॅट क्र. ४०७, ४था मजला, ए विंग, समृद्धी अन्नपूर्गा इस्टेट, ओम शांती चौकाजवळ, डब्ल्यू वॉर्ड, विभाग क्र.११/४१, जूना एस क्र.२३९, नवीन एस क्र.१८४, एच क्र.१, २ आणि जूना एस क्र.२४०, नवीन एस क्र.१८५, एच क्र.१२, गाव नवघर, भाईंदर(पूर्व), जिल्हा ठाणे ४०११०७/ऑक्टोबर २१, २०२१	जून २४, २०२१/ रु. १,१६,०३,२९५.००/-	मुंबई
१२.	रुबिना अब्दुल करिम शेख, अब्दुल करिम इक्बाल अहमद शेख आणि अश्विन अब्दुल करिम विल्सन डिसुझा– एलबीएमयुएम००००४८४५०५९	फ्लॅट क्र. ९(पूर्वी फ्लॅट क्र.८), हार्बर लाईट्स को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. अशी ज्ञात इमारत, कसेर रोड, अंबोली, कसेर रोड, अंधेरी पश्चिम, सीटी सर्वे क्र.७६१, अंबोली, अंधेरी पश्चिम, मुंबई–४०००५८/ऑक्टोबर २१, २०२१	जून ०३, २०२१/ रु. १,४९,५५,८३०.००/-	मुंबई
	अमरनाथ शारदा, एसएमजी सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, सुदर्शन अमरनाथ शारदा- एसएमजी सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे संचालक, सिध्दार्थ अमरनाथ शारदा- एसएमजी सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे संचालक, अमरनाथ शारदा- एसएमजी सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे संचालक, अमरनाथ शारदा- एसएमजी सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे संचालक, रीता अमरनाथ शारदा- एसएमजी सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे संचालक, शिव त्रिशुल एक्सिम प्रा. लि. गंचे संचालक, सुदर्शन अमरनाथ शारदा- शिव त्रिशुल एक्सिम प्रा. लि. यांचे संचालक, सुदर्शन अमरनाथ शारदा- शिव त्रिशुल एक्सिम प्रा. लि. यांचे संचालक, राववेंद्र अमरनाथ शारदा- शिव त्रिशुल एक्सिम प्रा. लि. यांचे संचालक, राववेंद्र अमरनाथ शारदा- शिव त्रिशुल एक्सिम प्रा. लि. यांचे संचालक, राववेंद्र अमरनाथ शारदा- शिव त्रिशुल एक्सिम प्रा. लि. यांचे संचालक, राववेंद्र अमरनाथ शारदा- शिव त्रिशुल एक्सिम प्रा. लि. यांचे संचालक, राववेंद्र अमरनाथ शारदा- शिव त्रिशुल एक्सिम प्रा. लि. यांचे संचालक, राववेंद्र अमरनाथ शारदा- एलबीटीएनई००००२४८३३०२		मे ३०, २०२१/ रु. १,६२,४०,१८६.००/-	ठाणे
१४.	सन पॉवर ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, विकाश अगरवाल, ज्योती विकाश अगरवाल, अनिल कुमार अगरवाल दिनदयाल- सन पॉवर ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड यांचे संचालक आणि विकाश अगरवाल-सन पॉवर ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड यांचे संचालक- एलबीएमयुएम००००४७१०५७७ आणि एलबीएमयुएम००००५३३२७४८	मिळकत १) कार्यालय क्र.१, १ला मजला, ई-विंग, टॅन्डाईज ६९, गोविंद वाडी, दर्पन टेलिफोन एक्सचेंजजवळ, सुरेन रोड, सीटीएस क्र.२५०, २५०/१ ते ६ आणि २५१/१ ते ७, अंधेरी पूर्व, महाराष्ट्र, मुंबई-४०००९३/ऑक्टोबर २१, २०२१ मिळकत २) कार्यालय क्र.६, ४ला मजला, ई-विंग, टॅन्डाईज ६९, गोविंद वाडी, दर्पन टेलिफोन एक्सचेंजजवळ, सुरेन रोड, सीटीएस क्र.२५०, २५०/१ ते ६ आणि २५१/१ ते ७, अंधेरी पूर्व, महाराष्ट्र, मुंबई-४०००९३. मिळकत ३) कार्यालय क्र.१०, ८वा मजला, ई-विंग, टॅन्डाईज ६९, गोविंद वाडी, दर्पन टेलिफोन एक्सचेंजजवळ, सुरेन रोड, सीटीएस क्र.२५०, २५०/१ ते ६ आणि २५१/१ ते ७, अंधेरी पूर्व, महाराष्ट्र, मुंबई-	जून २३, २०२१/ रु. ३,१०,६१,९३६.००/-	मुंबई
१५.	दिपक वेदप्रकाश बंसाल आणि चारु दिपक बंसाल- एलबीएमयुएम००००२३८५८९४	४०००९३/ऑक्टोबर २१, २०२१ गाव पोईसर, तालुका बोरिवली, मुंबई महाराष्ट्र मुंबई-४००१०१ येथे स्थित सीटीएस क्र ८३७ ते ८४० येथे स्थित फ्लॅट क्र. ए ४१०२, ४१वा मजला, अल्पाईन इमारत क्र.२, समता नगर, ठाकुर कॉलेज, कांदिवली पूर्व १/ऑक्टोबर २१, २०२१	जून २४,२०२१/ रु. १,६१,९३,९७२.००/-	मुंबई
१६.	मिलिंद विठल दामले आणि सीमा मिलिंद दामले– एलबीएमयुएम००००५२०६४४९	राँ हाऊस क्र.१ए आणि राँ हाऊस क्र.१बी, तळ+३ भाग एव्हरशाईन रेसिडेन्स, पहिला परिशिष्ट सर्वे क्र.१२९, हिस्सा क्र.३, सीटी सर्वे क्र.५३८ गाव एक्सर तालुका बोरिवली होली रोड, बोरिवली पश्चिम मुंबई, महाराष्ट्र, मुंबई-४००१०३/ऑक्टोबर २१, २०२१	जून २४, २०२१/ रु. २,००,८७,४०७.००/-	मुंबई
	सर्जेराव वालजी पगार आणि कल्पना सर्जेराव पगारे- एलबीएमएजी००००१४४३४१८ प्रमिला रंधिर डांगचे आणि रणधिर चंद्रकांत डांगचे- एलबीएमएजी००००४९०९६८०	प्लॉट क्र. ८, सर्वे क्र.१३९/१बी/२, जलधारा कॉलनी वैभवशाली बम्गलो, वॉटर टॅन्कमागे, अमोल बंगलोच्याबाजूला, त चर्च मालेगाव कॅम्प, सोयागाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक महाराष्ट्र, मालेगाव-४२३२०३/ऑक्टोबर २०, २०२१ फ्लॅट क्र २, २ ऑतम प्लॉट क्र.१०७ए/१बी, १ला मजला, साम्याग्द्यान प्लाझा, संगमेश्वर वॉर्ड मालेगाव, २८१/ए, महाराष्ट्र, मालेगाव- ४२३२०३/ऑक्टोबर २०, २०२१	जानेवारी २८, २०२१/ इ. ३,२७,१३१.००/- जून २५, २०२१/ इ. १५,९३,१६८.००/-	मालेग मालेग
	भास्कर पंडितराव सोनावणे आणि मिनाबाई भास्कर सोनावणे– एलबीएसटीएन००००११७४१२४ दादाजी ओमकार सोनावणे– एलबीएसटीएन००००१३६१३७६	प्लॉट क्र.२६, जी क्र.१४६/२ए+१४६/२बी, तालु साकरी, ०, महाराष्ट्र, साकरी-४२४३०४/ऑक्टोबर २०, २०२१ प्लॉट क्र.०५, सर्वे क्र.१५२/२ सी, जयराम नगर, विनयमंदिर स्कूल सोयागाव तालु-मालेगाव, नाशिक-४२३२०३/ऑक्टोबर २०, २०२१	जून २५, २०२१/ इ. २,५८,०२७.००/- सप्टेंबर २४, २०२०/ इ.	सटाण सटाण
२१.	प्रशांत संभाजी पाटील आणि मनिषा प्रशांत खैरनार- एलबीडीएचयु००००५१०७३७४	प्लॉट क्र.२८, गट क्र.१७०/२बी, छत्रपती नगरजवळ, धुळे, सर्वे क्र.२१२२, महाराष्ट्र धुळे-४२४००१/ऑक्टोबर २१, २०२१	२,४८,५७९.००/- एप्रिल ०७, २०२१/ रु. १५,३३,२७६.००/-	धुळे
२२.	राजेंद्र दिलिप पाटील आणि दिलिप गोविंद पाटील- एलबीएसडीए००००४८७८३९३, एतबीएसडीए००००५३४३८९९ आणि एलबीएसडीए००००५१२८५३९	प्लॉट क्र.१२ एस क्र ७३ काशी मा नगर, गजानन महाराज मंदिराजवळ, कुकडेल, तालु शहाडा, जिल्हा नंदुरबार, नंदुरबार– ४२५४१२/ऑक्टोबर २१, २०२१	जून १६, २०२१/ रु. ३५,६८,००९.००/-	शहाड
	मोहनलाल जैन- एलबीडीएचयु००००२९१९०२० आणि एलबीडीएचयु००००४५५३९२८	73 73	जून १६, २०२१/ रु. ३६,४७,४८८.००/-	धुळे
	प्रेमसिंग राजेसिंग राजपूत आणि सुमन प्रेमसिंग राजपूत – एलबीडीएचयु००००१४७८१७४ अनिता संतोष लोहरे आणि संतोष मोतिराम लोहरे –	सर्वे क्र.४८/१ए+४८/१बी, प्लॉट क्र.४२, राम नगर, पटेल रेसिडेन्सी रोडजवळ, शहाडा शिवार जिल्हा नंदुरबार, शहाडा- ४२५४०९/ऑक्टोबर २१, २०२१ बंगलो क्र.०६ प्लॉट क्र.०६ पी क्र.०६ पूर्व बाजू भाग एस क्र.७२ १ मोनाली कॉलनी, हॉटेल सनममागे, साकरी रोड, माहिंदळे धुळे, तालु व	जानेवारी २७, २०२०/ रु. २,९८,६१४.००/-	धुळे
	आनंता सताप ताहर आण सताप मातराम ताहर- एलबीडीएचयु००००३९०७४७५ 	बनाला क्र०६ प्लाट क्र०६ पा क्र०६ पूर्व बाजू मान एस क्र७६ १ मानाला कालना, हाटल सनममान, साकरा राङ, माहराळ युळ, तालु व जिल्हा धुळे अनु क्र७२१, महाराष्ट्र धुळे -४२४००१/ऑक्टोबर २१, २०२१ गाव पोईसर, तालुका बोरिवली, समता नगर, तालुका बोरिवली, कादिवली पूर्व-४००१०१, महाराष्ट्र मुंबई-४००१०१ येथे स्थित सीटीएस क्र	जून २५, २०२१/ रु. १५,७१,०१५.००/- जून २४, २०२१/	धुळे मुंबई
	संजय ए महाडिक, श्रृती एस महाडिक आणि शेखर एस महाडिक-	८३७ ते ८४० येथे बांधकामीत अल्पाईन अशी ज्ञात इमारतीच्या टॉवर ए विंगमधील फ्लॅट क्र.ए ४१०१, ४१वा मजला, हॅबिटेबल मजला/ऑक्टोबर २१, २०२१ मिळकत १) फ्लॅट क्र २०४, २रा मजला, ए विंग, मेरेडियन हाईट्स, टॉवर एम-१, ब्लॉक क्र.२४०, सीटीएस क्र.१८८ए आणि १८८बी,	रु. १,८७,१२,७७५.००/- मे १९, २०२१/	मुंबई
२८.	एलबीएमयुएम००००४९७५७४९ 	जाफर भाईसमोर, दिल्ली दरबार रेस्टॉरंट, एस व्ही रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई-४००१०२ मिळकत २) फ्लॅट क्र ३०४, ३रा मजला, ए विंग, मेरेडियन हाईट्स, टॉवर एम-१, ब्लॉक क्र.२४०, सीटीएस क्र.१८८ए आणि १८८बी, जाफर भाईसमोर, दिल्ली दरबार रेस्टॉरंट, एस व्ही रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई-४००१०२/ऑक्टोबर २१, २०२१ मिळकत १) फ्लॅट क्र ए-१००१/ए, १०वा मजला, ए विंग, एटर्निया इमारत, एटर्निया सीएचएसएल, इमारत क्र.२, मेन स्ट्रीट, हिरानंदानी	₹. १,५८,४८,४६७.००/-	<del></del>
<b>τ</b> ο.	शुप्राशंत सप्यराज डुनारवाल आणि सनाया एत डुनारवाल- एलबीएमयुएम००००३५८९९९९ आणि एलबीएमयुएम००००३६२०४६४	ार्विकत १) स्तर क्र. ५, २००१, ६, २०वा मजला, ६ (वन, ६८) वचा इसारत, ६८) वचा सार्ष्यस्यस्य, इसारत क्र. १, मन स्ट्राट, १६/१५(वा) नार्विन, पवई, सीटीएस क्र.४, ८,९,१९,१९,१९(भाग),१४(भाग),१५(भाग),२५(भाग),२५(भाग), मुंबई-४०००७६, मिळकत २) फ्लॅट क्र ए-१००१/बी, १०वा मजला, ए विंग, एटर्निया झारत, एटर्निया सीएचएसएल, इमारत क्र.२, मेन स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन, पवई, सीटीएस क्र.४,५८,९,१९,११,१९,१९,१९,१५,१५,१५,१५।।।,१४(भाग),१४(भाग),१५(भाग),२४(भाग),२४(भाग),२५(भाग),२५(भाग),२५(भाग),१५(भाग),	जून २३, २०२१/ रु. ३,१४,१८,९४८.००/-	मुंबई
	मंजुलाबेन धिरजलाल मकवाना, धिरजलाल जी. मकवाना, धर्मेश धिरजलाल मकवाना आणि व्हिंकल धर्मेश मकवाना- एलबीएमयुएम००००३२९६८९७ मोहम्मद रईस मोहम्मद इद्रीस, अब्दुल सत्तार मोह. रईस, असिरुत्रीसा	फ्लॅट क्र.१६०१, १६वा मजला, व्हाईट लिली, सेक्टर आर-१८, नाहर एस अमृत शक्ती चांदिवली फार्म रोड, सीटीएस क्र.३६ए/४, ५०-ए(भाग) आणि ५२-ए(भाग), साकी विहार रोड, चांदिवली फिल्म स्टुडिओजवळ, अंधेरी(पूर्व), मुंबई ४०००७२/ऑक्टोबर २१, २०२१ फ्लॅट क्र.२०२, ररा मजला, लव्हली होम सीएचएसएल, जन हॉस्पिटल, वैशाली नगर, एस व्ही नगरलगत, ओशिवरा, जोगेश्वरी पश्चिम,	जून २४, २०२१ / रु. ७०,४५,६१२.००/- जून २३, २०२१/	मुंबई मुंबई
30	मोहम्मद रईस मनिहर आणि मोह शफिक मनिहर-	भरतट क्र. २०१, २६ मंजला, लब्हला होन सार्थपसर्ल, जन हास्यटल, वशाला नगर, एस व्हा नगरलगत, आशवदा, आगरवदा पारचम, महाराष्ट्र, मुंबई-४००१०२/ऑक्टोबर २१, २०२१	र. ७१,५६,११०.००/-	345
	एलबीएमयुएम००००४००८३५७	1		-
३१.	एलबाएमयुएम००००४००८३५७ बालाजी माधवराव रजवडे, जयश्री बालाजी रजवडे आणि शिवाजी माधवराव रजवडे- एलबीएलएटी००००१०९९५३१ संदिप देविदास गवळी आणि क्रांती संदिप गवळी-	प्लॉट क्र.०३, एस क्र. ४६/५, जी पी क्र.१२४६, मलकापूर क्षेत्र उद्गीर, मलकापूर, जिल्हा लातूर, उद्गीर ४१३५१७/ऑक्टोबर २१, २०२१ टुकान क्र १०१, दुकान क्र.१०२, स्टील्ट बेसमेंट फ्लायओव्हर आणि स्टील्ट तळ मजला वर दुकान क्र.२०१/दुकान क्र.२०२, बाफना हाऊस	जून १९, २०२१/ रु. ४,२६,४५६.००/- जून २४, २०२१/	लातूर नाशिव

दिनांक : ऑक्टोबर २६, २०२१ ठिकाण: महाराष्ट

सामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की,

माझे अशील श्री. निखिल प्रविण देसाई हे मे. ज्योती इंडस्ट्रिअल वर्क्स, एक भागीदारी संस्थेचे एक भागीदार म्हणून गाळा क्र. ५, तळमजला. शांता इंडस्ट्रिअल इस्टेट, शांता प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., भोला भगवान इस्टेट, आय.बी. पटेल रोड, गोरेगांव (पूर्व), मंबई - ४०००६३ यासह विभिन्न क. २१ ते २५ धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ५ अन्वये प्रत्येकी रु. ०/- च भरणा केलेली रक्कम रु. २५०/- चे श्रेअर्स विकण्यास इच्छक आहेत.

सूचना

भागीदारीचा पुनर्रचित विलेख दिनांक ०५-०९-२०१५ अनुसार, भागीदार श्री. निखिल प्रविण देसाई उर्फ श्री. निखिल प्रविणचंद्र देसाई आणि श्री प्रविण देसाई उर्फ श्री प्रविंणचंद्र ओच्छावलाल देसाई हे उपरोक्त सदर गाळा क्र ५, तळमजला याच्या संदर्भातील हक नामाधिकार, शेअर आणि हितसंबंधाच्या प्रत्येकी ५०% करीता हक्कदार आहेत

आणि भागीदारांपैकी एक श्री. प्रविण देसाई उर्फ श्री प्रविणचंद ओच्छावलाल देसाई यांचे त्यांच्या मृत्यूसमयी त्यांनी नियमन केलेले त्यांचे एकमेव वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी म्हणून श्री निखिल प्रविण देसाई उर्फ श्री. निखिल प्रविणचंद्र देसाई (मुलगा), श्रीम. रिटा निलेश शाह आणि श्रीम. मीरा केतन देसाई (विवाहित मुलगी) यांना मागे ठेवून दि. १४.०६.२०२१ रोजी विनामृत्यपत्र निधन झाले आहे. श्रीम. पद्मा प्रविण देसाई मयत श्री. प्रविण देसाई यांची पत्नी त्यांचे पूर्वीच दि. २६.०४.२०२१ रोजी निधन झाले आहे.

म्हणून, कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींना/स्थापित मंडळ, बँक/वित्त संस्थांना वरील सदर गाळा/मिळकतीशी संबंधित मे. ज्योती इंडस्ट्रिअल वर्क्सच्या भागीदारांपैकी एक असलेल्या मयत श्री. प्रविण देसाई उर्फ श्री. प्रविणचंद ओच्छावलाल देसाई यांच्या ५०% अविभक्त दाव्या विरूध्द कोणताही दावा. हक. नामाधिकार, शेअर आणि हितसंबंध जसे की, वारसाहक, ताबा, विभागणी विलेख, निर्वाह सविधाधिकार, सोडन दिल्याचा विलेख, विक्री विलेख, विक्रीकरीता करार, बक्षीस, भाडेपट्टा, विश्वस्त, गहाण, प्रभार, धारणाधिकार, जप्ती किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी निम्नस्वाक्षरीकार यांना तशा दाव्याच्या पुरक कागदोपत्री पुराव्यासह या सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत संपर्क करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, व्यक्ती/व्यक्तींना /संस्थापित मंडळ, बँक/वित्त संस्थांचे टावे जर असल्यास ते त्यागित आणि /किंवा परित्यागित समजले जातील आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार

श्री. सुरेश मुदालर, वकील दुकान क्र. ९२, तळमजला, कामधेन शॉपिंग सेंटर लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३ दिनांक: २६/१०/२०२१

O SBI

जात आहे.

श्री.पलाश

विनांक : २६

रीटेल ॲसेट सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर, मुंबई साकथ, १ ला मजला, वोल्टास हाकस – ए , डॉ. आंबेडकर रोड , विंचपोककी (पूर्व) , मुंबई – ३३ . दूर :०२२ -

23606490/94 कब्जा रुपना (नियम ८(१) पता) स्थानर निबक्ती कारेता र्ति, निम्नस्वाक्षरीकारांनी स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकारी या नात्याने ऑफ सिक्युरिटायक्केशन औं इकशन ऑफ फायनान्शिअल अँसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलर

१३(१२) सहवाखता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसॅमेंट) रूत्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून खालील दिलेल्या तारखे रोजीस मांगणी सूचना जारी करून त्यांना रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तव्या तारखेपासून ६० ाचनपात करचारा आरारा स्तरा रक्षमेची परतरोक्त करण्यांत कर्षवार / हमीवार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जवार / हमीवार आणि सर्वसामान्य जनतेला सूच-वेण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा <u>सांकेतिक</u> कब्जा त्यांना सदर ॲक्टब्या कल

९३(४) सहवाचता सिक्युरिटायझेशन (एन्कोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून खालीत विलेल्या रोजीस घेतला. बिशेषतः कर्जदार / हमीदार आणि सर्वसामन्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया यांस रक्कम आणि त्यावरील व्याज या रकमेसाट

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ऑक्टच्या कलम १३(८) च्या तरतृदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेत

दाराचे नाव	गहाण मिळकतीचे वर्णन आणि सांकेतिक कब्जा घेण्याची	मांगणी सुचनेची तारीख
	तारीख	आणि थकबाकी रक्कम
। भीमशी वधन	फ्लॅट क्रमांक ००४, (मौज. ४७.३८ चौ. मी. चटाई क्षेत्र) ,	२७.०५.२०२१
र्न क्रमांक	तळमजला, "सुहाना कौ-ऑप हाऊसिंग सोसायटी लि.",	रू. ८१,७०,०९१/- च्यासह
१९८६६६२)	एका कार पार्किंगसह कल्पना सिनेमाचा जवळ असलेल्या,	त्यावरील पुढील व्याज
	एलबीएस मार्ग, कुर्ला, मुंबई – ४०००७०. (ताब्यात	आणि प्रभार.
	घेण्याची तारीख: २1.१०.२०२१)	
ोताबेन अर्जन	फ्लॅट क्र. ४१३, चौथा मजला, इमारत क्र. ३बी, रत्ना सिंघू	०२. ०८.२०२१
(कर्जक्र.	कॉ - हाऊ सिंग सोसायटी लि., जी. डी आंबेकर मार्ग,	रू. ५९,३२,३५९ /- च्यासह
:९९४५८९)	काळेवाडी, परेळ, मुंबई – ४०००३३ (ताब्यात घेण्याची	त्यावरील पुढील व्याज
	तारीख: २२.१०.२०२१)	आणि प्रभार.
.90. २०२१	•	प्राधिकृत अधिकारी
<b>ई</b>		स्टेट बँक ऑफ इंडिया

#### प्रपत्र क्र. आयएनसी-२६

(कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुल्स, २०१४ च्या नियम ३० ला अनुसरुन) एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय बदलण्याकरिता वृत्तपत्रामध्ये

प्रकाशित जाहिरात केंद्र सरकार समक्ष

कंपनीज ॲक्ट क्र. २०१३ च्या कलम १३ च्या पोट-कलम (४) आणि कंपनीज (इनकॉर्पोरेशन) रुल्स, २०१४ च्या नियम ३० च्या पोट-नियम (५) (ए) च्या बाबीमध्ये

#### आणि हायरायज डाफ्टिंग ॲण्ड कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड

(सीआयएन : यु९३०९०एमएच२०१८पीटीसी३१७५१७) त्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे बी २०६, पोरवाल टॉवर्स, बेव्हरली पार्क, सिनेमॅक्स थिएटरजवळ, मीरा रोड (पू.), ठाणे, महाराष्ट्र - ४०११०७ च्या बाबीमध्ये

सर्वसाधारण जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, ''महाराष्ट्र राज्यातून'' ''तामिळनाडू राज्यात'' येथे नोंदणीकत कार्यालय बदलणे कंपनीला शक्य होण्यासाठी १३ ऑगस्ट. २०२१ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनच्या बदलाचे स्थायीकरण मिळविण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ अन्वये केंद्र सरकारकडे अर्ज करण्यासाठी कंपनी प्रस्तावित आहे. कोणाही व्यक्तीचे हितसंबंध कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाने बाधित होत असल्यास कंपनीच्या खालील नमूद पत्त्यावर त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात गुंतवणुकदार तक्रार प्रपत्र भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) येथे किंवा अर्जदार कंपनीला प्रतीसह सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून चौदा दिवसात विभागीय संचालक, पत्ता एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई – ४००००२, महाराष्ट्र यांना विरोधाची पार्श्वभूमी आणि त्याच्या/तिच्या हितसंबंधाचा प्रकार नमूद करुन शपथपत्राद्वारे सहाय्यभूत त्याची/तिची हरकत हाती किंवा रजिस्टर्ड पोस्टाने कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात पाठव् शकतात.

नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : बी २०६, पोरवाल टॉवर्स, बेव्हरली पार्क, सिनेमॅक्स थिएटरजवळ, मीरा रोड (पू.), ठाणे, मुंबई शहर - ४०११०७

अर्जदारांकरीता आणि त्यांच्यावतीने हायराईज ड्राफ्टिंग ॲण्ड कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड

दिनांक: १३.१०.२०२१ ठिकाण: पुणे, महाराष्ट्र

वैद्यनाथन चिन्नस्वामी

डीआयएन-०८२८८७४५

### मत्तेच्या विक्रीकरिता ऑनलाईन ई-लिलाव



ठिकाण: मुंबई

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

नोंद. कार्यालय: २७ बीकेसी, सी-२७, जी-ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई, महाराष्ट्र, पिन कोड - ४०० ०५१.

**शाखा कार्यालय :** कोटक इम्फिनीटी, इम्फिनीटी पार्क, बिल्डिंग क्र. २१, ४ था मजला, झोन-२, केस्टर्ग एक्सप्रेस हायवे लगत, जनरल ए.के. वैद्य मार्ग, गोरगाव (पूर्व), मुंबई-४०००९८

#### स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ नियम ८ (५) सहवाचता सिक्युरिटी इंटरेर

(एन्फोर्सेमेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ (१) च्या तरतृदी अन्वये स्थायर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि आम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, तारण धनकोकडे गहाण/प्रभारित खाली नमूद मिळकत, आयसीआयसीआय बँक लि. द्वारे त्यांच्या नावे कर्जांच्या अभिहस्तांकनान्वये जिच्या कब्जा कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी यांनी २९.०४.२०१७ रोजी घेतला आहे, जिचे **श्री. मिलिंद किसन लोके, सौ. माधवी** मिलिंद लोके, श्री. मिलिंद किसन लोके यांचे पत्नी श्री. नंदकिशोर बी. शिवहरी यांच्याकडून कोटक मिहेंद्रा बँक लिमिटेड, तारण धनकोकडे कर्ज खाते क्र <mark>एलबीएमयुएम०००००९६९९२३</mark> अंतर्गत वसूली पर्यंत २१.१०.२०२१ रोजी पासून २४% दराने व्याजासहित २०.१०.२०२१ रोजी प्रमाणे **रु. ३६,६४,३३५/ – (रुपये छत्तीस लाख** चीसष्ट हजार तीनशे पस्तीस मात्र) थकबाकी रकमेच्या वसूलीकरिता ''जसे आहे तसे आहे'', ''जे आहे जसे आहे'', ''जे काही आहे जसे आहे'' या तत्त्वावर **११.११.२०२१** रोजी दु. १२.०० ते दु. १.०० पर्यंत ५ मिनिटाचे अमर्यादित विस्तारासह विकली जाणार आहे. राखीब किंमत रु. १२,००,०००/ – (रुपये बारा लाख मात्र) **आणि इसारा अनामत रकक**र . १,२०,०००/– (रुपये एक लाख वीस हजार मात्र) असेल आणि ईअर सह केव्हायसी सादरीकरणाची शेवटची तारिख **१०.११.२०२१** साय. ६.०० पर्यंत.

<u>मिळकतीचा तपशील:</u> उप-नोंत्णी उल्हासनगर आणि नोंत्णी जिल्हा ठाणेच्या न्यायाधिकारितेत आणि कुळगाव बदलापूर महानगरपालिकेच्या हदीमधील गाव कुळगाव बदलापूर, ता अंबरनाथ, जि. ठाणे येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित प्लॉट क्र. ६, सब्हें क्र. ६४, हिस्सा क्र. ९/१ (भाग), मोजमापित अंदाजे ३९५ ची. वार्डस संलग्नित ३३०.२ ची. मीटस धारक जिमनीच्या एन.ए. प्लॉट येथे स्थित हेंट्रे पाडा, पर्मेश्वर अपार्ट. जवळ, गाव कळगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे, बदलापूर (प.) येथे स्थित चिंतामणी अपार्टमेंट (साई आशिष अपार्टमेंट) मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ९ (३०२), मोजमापित ५६० चौ.फूटचे सर्व भाग आणि विभाग आणि खालीलप्रमाणे सिमाबद्ध: पूर्व: खुली जिमन, पश्चिम: २०' रोड, दक्षिण: ३०' रोड, उत्तर: प्लॉट क्र. ५.

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी कृपया नींद घ्यावी की, जर सदर लिलाव हा कोणत्याही कारणास्तव अयशस्वी झाला तर तारण धनको हे खाजगी पद्धतीने द्वारा विक्रीच्या मार्गे सिक्युरिटी इंटरेस्टची अंमलबजावणी करतील. जर विक्री अन्वये मतेसंबधीत कोणतेही रुपष्टीकरण/गरज असल्यास बोलीदारांनी श्री. समीश सहदेवन (+९१ ७०४५९६०९६), श्री. ब्राम्ही चित्तुर (+९१ ९८१९६९६०२४), श्री. राजेंद्र दाहिया (+९१ ८४४२६४५९५) आणि श्री. ॲम्मेल पिछाई(+९१-८९७६९२९६८५). विक्रीच्या तपशिलवार अटी शतींसाठी कृपया कोटक महिंद्रा बैंकेची वेबसाईट म्हणजेच <u>www.kotak.com</u> आणि/किंवा <u>https://kotakbank.in</u> येथे पुरविलेल्या: <u>https://www.kotak.com/en/bank-au</u>

ions.html लिंकचा संदर्भ घ्यावा स्थळ : मुंबई, दिनांक : २२.१०.२०२१

## श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

सीआयएन क्र. : एल६७१२०एमएच१९७९पीएलसी०२२०३९

नोंद. कार्यालय: ८०१-८०२, दलामल टॉवर, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर. नं.:०२२-६६३८ १८००/४९४९०८००, ई-मेल आयडी : sicl2889@gmail.com, वेबसाईट: www.shreenathinvestment.in

ş	३० सप्टबर, २०२१ राजा संपललो तिमाहो अधे वर्षाकारता अलखापारक्षित आलप्त वित्ताय निष्कर्षाचा उतारा										
							( रु. लाखात)				
अ.	तपशिल	संपलेली तिमाही संपलेले अर्ध वर्ष				अर्ध वर्ष	संपलेले वर्ष				
क्र.		३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ अलेखापरिक्षित				
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	-	-	-	-	-	-				
२.	सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा	९.१६	₹.७३	२१५.२१	११.९०	२२८.०६	२३७.६६				
₹.	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा	५.६१	८.९२	२०९.४८	१४.५३	२२१.६६	२१७.७४				
٧.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)	२,८२९.४३	८५२.८७	७२५.२०	३,६८२.३०	९७६.७८	३,६७१.०५				
ч.	समभाग भांडवल	२५.००	२५.००	२५.००	२५.००	२५.००	२५.००				
ξ.	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात										
	दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	शून्य	शून्य	शून्य	शून्य	शून्य	६,१४६.९८				
૭.	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/चे)										
	(ए) मुलभूत -	२.२४	३.५७	८३.७९	५.८१	८८.६६	८७.०९				
	(all) all the control of the control	2 22	3 / /-	(3):-0	1 40	,,,,,					

2.28 ३.५७ ८३.७९ 4.८१ टीपः वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही अर्ध वर्षाकरिता अलिम अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या अलिप्त अलेखापरीक्षित तिमाही अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज वेबसाईट www.bseindia.cor

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडसाठी

ठिकाण : मुंबई

विकास एच मापार व्यवस्थापकीय संचालक

## इंडियन बैंक 🦓 Indian Bank

उल्हास नगर पूर्व शाखाः शॉप क्र. ११ आणि १२, श्री कृष्ण शास्त्रा टॉवर्स, लाल चौकी उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र ४२१ ००४ द्रस्थनी क्र. (०२२) ०२५१-२५८६२५८, ईमेल: neweraschool@indianbank.co.in

#### स्थावर मिळकतीच्या विक्री करीता विक्री सूचना सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एम्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रुल्स २००२च्या नियम ८(६) च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्री करिता विक्री सूचना . पर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. ज्यांचा **सांकेतिक कठना** हा इंडियन बँक, तारण धनको, <mark>उल्हासनगर पूर्व शास्त्राच्या</mark> प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या खालील नमुद **कर्जदार: मे**. गुरु ट्रेडर्स, प्रोप्ना. सनी राजेश तलरेजा, शॉप क्र. ३, रुख्मिणी पॅलेस, झुलेलाल मंदिर मागे, उल्हासनगर, ठाणे ४२१ ००१ यांच्याकडून तारण धनको इंडियन बँक, तारण

. धनकोंना रु. ४०,९३,०२९/- ( १५.१०.२०२१ रोजीस रुपये चाळीस लाख त्र्याण्णव हजार एकोणतीस मात्र) थकीत वसुलीकेरिता २९.११.२०२१ रोजी दरम्यान "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वाने विकण्यात येणार आहे. ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येणाऱ्या मिळकतीचा विस्तृत तपशिल खालीलप्रमाणे:

अनु. क्र.	मिळकतीचे तपशिलवार वर्णन	मिळकती वरील भार	राखीव किंमत (रु. यात)	इअर किंमत (रु. यात)	बोली वाढविण्याची रक्कम (रु. यात)	ई- लिलावाची तारिख आणि वेळ	मिळकत आयडी क्र.
8	पलॅट क्र. ४०४, २ बीएचके, ४ धा मजला, बी विंग, मोजमापित ६३२ चौ.फू. चर्टई क्षेत्र येथे साई संसार हाईट, वारप गाव, केडीएमसी लिमिट्स, तालुका कल्याण, जि. ठाणे ४२१ १०३.	शून्य	३४,११,०००/-	३,४१,०००/-	₹. १,०००/-	२९.११.२०२ १ स. ११.००	आयडीआयबी०००एन०१२४

बोलीदारांनी कृपया ऑनलाइन बोलीमध्ये सहभागी होण्याकरिता आमच्या ई–लिलाव सेवा प्रदाते एमएसटीसी लि. यांच्या वेबसाइट (www.mstcecommerce.com) ला भेट द्यावी. तांत्रिकी सहायतेकरिता कृपया **एमएसटीसी मदतवाहिनी क्र.** ०३३–२२९०१००४ ला संपर्क साधावा व अन्य मदतवाहिनी क्रमांक सेवा प्रदाते हेल्पडेस्कमध्ये उपलब्ध आहे. एमएसटीसी लि. यांच्यासह नोंदणीकरण अहवालाकरिता कृपया ibapiop@mstcecommerce.com सह संपर्क साधावा व इअर अहवालाकरिता कृपय

मालमत्ता तपशील व मालमत्तेचा फोटोग्राफ व लिलाव अटी व शर्ती यांकृरिता कृपया https://ibapi.in ला भेट द्यावी व सदर पोर्टलच्या संबंधित स्पष्टीकरणाकरिता कृपय हेल्पलाईन क्रमांक १८००१०२५०२६ व ०११-४११०६१३१ ला संपर्क साधावा. nerce.com मधील मालमत्तेकरिता वरील निर्देशित मालमत्ता आयडी क्रमांकचा वापर करावा बोलीदारांनी कृपया वेबसाइट https://ibapi.in व www.mstce

ठिकाणः मुंबई

प्राधिकत अधिकारी

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

प्राधिकृत अधिकारं

इंडियन बँक करित